

जनजाती क्षेत्र उपयोजना। जनजाती क्षेत्रात्माहंगता उपयोजना
जुले, २००८ च्या अधिवेशनाने पुरवणी मागणीद्वारे मजूर
झालेल्या तरतुदीचे वितरण.

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग,

क्रमांक : आगटीआय-२००८/युओआर-८५, प्र.क्र. १३३/का.१२

मंत्रालय, मुंबई ४०० ०६२

दिनांक : २५ ऑगस्ट, २००८

दाचा: १) वित्त विभागाचे पारिवारक क्र.पुरक १००८/ प्र.क्र. ११२/२००८/अथेसकल्प-३,

दिनांक ८, अगस्ट २००८.

२) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय क्र. बोयडी-२००८/प्र.क्र. ८५/का.१७,

दिनांक ८, अगस्ट, २००८.

शासन निर्णय :- आदिवासी उपयोजना क्षेत्रातील सन २००१-०२ पूर्वीच्या मान्यताप्राप्त विनाअनुदानीत उद्दृष्ट मास्यामुक्त क्रिसालयाच्या १४ नुकळ्यास्ता निहित सुवानुसार १००% अनुदान मंदूर करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी पावसाळी अधिवेशन सन २००८-०९ मध्ये रु ३७८० लक्ष इतक्या गक्मेचा पुरवणी मागणी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सदर पुरवणी मागणी विधानमडकात मजूर होऊन पुरवणी मागणीद्वारे मजूर झालेला तरतुदी वितरणाचा आंदेश प्रस्तावनेतील अ.क्र. २ योथे दिनांक ८ ऑगस्ट, २००८ च्या शासन निर्णयाद्वारे निर्गमित करण्यात आला असून या योजनेच्या तरतुदी खर्च करायासाठी संचालक, शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अधिनस्त ठेवण्यात आल्या आहेत.

२. महाराष्ट्र (दिनांय पुरवणी) निसियोजन अभिनियम, २००८ (सन २००८ चा महाराष्ट्र अभिनियम क्र.२५) म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग-४, दि. ३० जुले, २००८ गजी पुरवणी मागण्याच्या अथेसकल्पाच्या तरतुदीच्या वितरणासाठी पांगत द्याला आहे. शासन आता या निर्णयाद्वारे प्रस्तावनेतील अ.क्र. २ योथील दि. ८ ऑगस्ट, २००८ च्या शासन निर्णयातील अटी व शानी तसेच अ.क्र. १ योथील शासन निर्णयाच्या अधिन राहून बाब क्र. २३८ मध्ये नमुद केलेला रु. ३७८० लक्ष (रुपये सदतीस लक्ष एंडो हजार फक्त) इतका निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदरचा निधी संचालक, शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अधिनस्त ठेवण्यात आला असून त्यांनी तो तात्काळ संबंधितांना वितरीत करावा. सदर तरतुद संगणक वितरण प्रणालीद्वारे वरील नियंत्रक अधिकाऱ्यांना वितरित करण्यात येत आहे. सदरचा निधी विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून कैश फलो प्रमाणे भार्य, २००९ पर्यंत खर्च करण्यात यावा.

३. बाब क्रमांक २३८ वर होणाऱ्या खने "मागणी क्र. टि-५, सुखद लेखांशष २२०२ - सत्काशाधारण शिक्षण-पचवार्षीक योजनात्मक योजना-०२- मार्थ्यामिक शिक्षण-१९६-जनजाती क्षेत्र उपयोजना-०१)-जनजाती क्षेत्र उपयोजनात्मक योजना-राज्य योजनात्मक योजना- (०१)(०२)

अशासकीय कलानिष्ठ महाशिरोग्रामालयांना सहाय्यक अनुदान (२२०२ १९४८) ३५, महाशिरोग्रामालयांना
वेतन" या लंग्डाशीषांग्रामाली दाखवावा. या निधीच्या खर्चांमध्ये अहवाल आयुक्त, आदेशांचा
विकास, नाशक, उच्च व तंत्रशिक्षण विभाग व या विभागास पाठ्यावा.

४. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनेपचारिक राहिणे क्र. ४२०/२००८/ला.नि. दिनांक
३.७.२००८ अन्यथे जिगमित करायात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वित्तमांडितवर टाळाकुमार राज्यात आदेश असून,
त्याचा संगणक संकेताक क्रमांक २००८०८०८२६६५०२९००९ आम्हा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याच्या आदेशानुसार त नांदान,


(डॉ. शारद पावर)

कायोसन आधिकारी

प्राप्ति,

मासाचिंव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक,

अपर आयुक्त, आदिवासी विकास, ताणे, नाशिक, नागपूर.

जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, अमरावती, घवतमाळ,
गोंदिया, गडचिरोली.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक, देवरी, घंडपूर, गडचिरोली, ढहाणू,
शाहापूर, नंदुरबार

संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई

महालेखापाल (लेखापरिक्षा), महाराष्ट्र १ व २, मुंबई व नागपूर

महालेखापाल (लेखा व अनुशेषपता), महाराष्ट्र १ व २, मुंबई व नागपूर

वित्त विभाग (व्यव-५) मंत्रालय, मुंबई-३२.

सर्व उपरसविच, आदिवासी विकास विभाग.

कायोसन आधिकारी, का. १७ आदिवासी विकास विभाग.

निवड नस्ती, का. १२.